

आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करुन  
दिलेली तरतूद वितरीत करण्याबाबत ...

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन परिपत्रक क्र. टिएसपी २०१३/प्र.क्र.१४१/का.६  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
तारीख: १० जून, २०१३

### परिपत्रक

आदिवासी उपयोजनेंतर्गत राज्य योजनेखाली विविध प्रशासकीय विभागांना आदिवासी क्षेत्रातील लोकांच्या विकासासाठी योजना राबविण्यासाठी तरतूद उपलब्ध करुन देण्यात येते. आदिवासी उपयोजनेखाली उपलब्ध करुन दिलेली तरतूद वितरीत करण्याआधी संबंधित विभागाकडून प्रस्ताव आदिवासी विकास विभागास सादर करण्यात येतो. सदर प्रस्तावाची आदिवासी विकास विभागाकडून छाननी करुन व प्रस्तावास मा.मंत्री (आदिवासी विकास) यांची मान्यता घेऊन निधी वितरीत करण्यात येत होता.

आता आदिवासी उपयोजनेंतर्गत संबंधित विभागांना उपलब्ध करुन दिलेली तरतूद वितरीत करण्यासाठी प्रथम संबंधित विभागाने प्रस्ताव आदिवासी विकास विभागास सादर करावा. आदिवासी विकास विभागाने प्रस्तावास मान्यता द्यावी व नस्ती मा.मंत्री (संबंधित प्रशासकीय विभाग) यांकडे मान्यतेसाठी सादर करावी. मा.मंत्री (संबंधित प्रशासकीय विभाग) यांनी मान्यता दिल्यानंतर अंतिम मान्यता मा.मंत्री (आदिवासी विकास) यांची राहिल. तरी सन २०१३-१४ या चालू आर्थिक वर्षापासून आदिवासी उपयोजनेखाली उपलब्ध करुन दिलेली तरतूद वितरीत करण्यासाठी वर नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करावी.

सर्व प्रशासकीय विभागांनी वरीलप्रमाणे कार्यवाही करावी व सदर सूचनांचे अनुपालन करावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०६१८१४५५२००९२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( चं. ज. देशपांडे )  
उप सचिव

प्रत,

१. सर्व मा.मंत्री, महाराष्ट्र राज्य
२. सर्व मा.राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
३. मा.मुख्यसचिव, महाराष्ट्र राज्य
४. सर्व मा.अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
५. मा.प्रधान सचिव (आदिवासी विकास), मंत्रालय, मुंबई
६. सर्व उपसचिव (अर्थसंकल्प), मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
७. उपसचिव (श्री.देशपांडे / श्री.सुर्यवंशी), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
८. सर्व अवर सचिव / कार्यासने, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
९. निवडनस्ती (का.६)